

Partnership, Innovation, Passion.

May 4, 2024

To,
Dy. General Manager
Department of Corporate Services,
BSE Ltd.,
P. J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001

To,
The Manager - Listing,
National Stock Exchange of India Ltd.,
Plot No. C/1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

Ref: Scrip Code: 543322 Ref: Scrip Name: GLS

Dear Sir,

<u>Sub: Newspaper Advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the newspaper advertisement informing about Postal Ballot Notice and e-Voting information published in Financial Express and Loksatta dated 4th May, 2024. The same has been made available on the Company's website at www.glenmarklifesciences.com.

You are requested to kindly take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully,
For Glenmark Life Sciences Limited

Rudalf Corriea
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above



## **Aptus Value Housing Finance India Limited**

Registered office & Corporate office: 8B, 8th Floor, Doshi Towers, 205, Poonamallee High Road, Kilpauk, Chennai - 600 010. Tel: +91 44 4565 0000 STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

S.	Particulars	Consolidated					
No.		Quarter ended			Year ended		
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
1	Total Income from Operations	37,454.46	35,142.02	29,850.56	136,517.81	109,335.74	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	21,502.73	20,514.23	17,637.60	79,315.57	65,371.97	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	21,502.73	20,514.23	17,637.60	79,315.57	65,371.97	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16,403.23	15,758.71	13,529.67	61,189.56	50,301.46	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	16,417.99	15,755.87	13,519.01	61,195.80	50,289.58	
6	Paid up Equity Share Capital	9,978.48	9,978.48	9,960.61	9,978.48	9,960.61	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	366,813.90	360,180.37	323,972.51	366,813.90	323,972.51	
8	Securities Premium Account	175,218.56	174,949,41	173,716.03	175,218.56	173,716.03	
9	Net worth	376,792,38	370,158.85	333,933.12	376,792.38	333,933.12	
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	519,961.22	461,795.02	379,582.11	519,961.22	379,582.11	
11	Outstanding Redeemable Preference Shares	- 5	*		81	43	
12	Debt Equity Ratio	1.38	1.25	1.14	1.38	1.14	
13	Earnings Per Share (of Rs. 2/- each)  1. Basic (Not annualised for the quarter)  2. Diluted (Not annualised for the quarter)	3.29 3.27	3.16 3.15	2.72 2.71	12.27 12.21	10.11 10.08	

 The above statement of audited consolidated results has been reviewed by the Audit Committee on May 02, 2024 and approved by the board of directors on May 03, 2024. 2. The financial statements have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended

0	Particulars.			Ctandalana		(INR In laki	
S.	Particulars	Standalone Year ended					
No.		31.03.2024	Quarter ended 31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
1	Total Income from Operations	28,832.60	27,640.15	25.392.42	108,783,16	92,874.91	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	15,935.69	15,541.17	14,098.25	61,672.48	54,703.45	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	15,935.69	15,541.17	14,098.25	61,672.48	54,703.45	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12,223.87	12,078.59	10,949.94	48,061,84	42,458.66	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	12,238.81	12,075.75	10,939.28	48,068.26	42,446.78	
6	Paid up Equity Share Capital	9,978.48	9,978.48	9,960.61	9,978.48	9,960.61	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	330,816.87	328,362.52	301,103.02	330,816.87	301,103.02	
8	Securities Premium Account	175,218.56	174,949.41	173,716.03	175,218.56	173,716.03	
9	Net worth	340,795.35	338,341.00	311,063.63	340,795.35	311,063.63	
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	399,266.19	371,773.75	348,084.20	399,266.19	348,084.20	
11	Outstanding Redeemable Preference Shares					(*	
12	Debt Equity Ratio	1.17	1.10	1.12	1.17	1.12	
13	Earnings Per Share (of Rs. 2/- each)  1. Basic (Not annualised for the quarter)	2.45	2.42	2.20	9.64	8.53	
200	Diluted (Not annualised for the quarter)	2.44	2.41	2.19	9.59	8.51	

 The above is an extract of the detailed format of financial results filed for the quarter and year ended March 31, 2024 which had been reviewed by the audit committee on May 02, 2024 and approved by the board of directors on May 03, 2024 and subjected to audit by the Statutory auditors for the year ended March 31, 2024 and filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company (www.aptusindia.com), BSE limited (www.bseindia.com), and National Stock Exchange of India Limited The financial statements have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.

- Amounts for the comparative periods presented have been reclassified / regrouped, wherever necessary.
- 4. The Board of Directors of the Company at its meeting held on May 03, 2024 has considered and declared an Interim Dividend of Rs. 2.5/- per equity share (125% of face value of Rs. 2/- each) for the financial year 2023-24. The interim dividend will be paid to those members whose names appear in the Register of Members as on 15th May, 2024, being the record date for the purpose of payment of interim dividend.

For and on behalf of the Board of Directors

visit us at www.aptusindia.com

# Bajaj Finance stock rises on RBI relief

POSITIVE START FOR FY25: ANALYSTS

**FE BUREAU** Mumbai, May 3

SHARES OF BAJAJ FINANCE rose over 7% in intra-day trade on Friday, a day after the Reserve Bank of India (RBI) lifted restrictions on the non-banking financial company (NBFC).

However, the company's stock ended the day around 0.8% higher at ₹6,932.80 on the BSE.

RBI on Thursday allowed Bajaj Finance to resume the sanction and disbursal of new loans under 'eCOM' and online through its 'Insta EMI Card'.

On November 15 last year,

RBI had directed the NBFC to stop sanction and disbursal of loans under its two lending products: 'e-COM' and 'Insta EMI Card' with immediate effect. In its notification, the central bank had said that the action was necessitated due to non-adherence of the company to the digital lending guidelines, particularly non-issuance of key fact statements to the borrowers under these products. Additionally, RBI also observed deficiencies in the key fact statements issued in respect to

Bajaj Finance Intra-day on BSE (₹), May 3 <sup>7,450</sup> **7,350** 0.75 7,300 7,150 6,932.8 7,000 Previous close: 6,881 Close Open

other digital loans sanctioned by the company.

The embargo on the two products had a significant impact on the company's profitability and new loan book in 2023-24 (April-March).

Analysts note that while the removal of restrictions is on expected lines, the relief within six months is a "positive surprise". Further, it demonstrates the ability of the management to course-correct promptly when needed, they said. "The recent development in

the beginning of FY25 is a positive start for Bajaj Finance for the

fiscal, and is expected to boost investor confidence on processes, commitment of management in making things right," brokerage firm Emkay Global Financial Services said in a report on Friday.

The brokerage added that the early resolution of these restrictions increases confidence on the FY25 outlook and raises hopes of approval by RBI for renewal of the company's cobranded credit card with RBL Bank in December 2024.

In the aftermath of the central bank's action, Bajaj Finance had announced that it has temporarily suspended issuance of existing member identification cards (EMI cards) to new customers till such time that the deficiencies observed by RBI are rectified. The company continued to

offerfinancing to new and existing customers at dealer stores.

"RBI lifting restrictions on some of Bajaj Finance's products is highly positive for the stock. Short covering in the stock has the potential to trigger a surge in the stock,"VKVijayakumar, chief investment strategist, Geojit Financial Services.

## fall for third straight week **FOREIGN EXCHANGE**

Forex reserves

**RESERVES** fell \$2.4 billion to \$637.9 billion in the week ended April 26, data from the Reserve Bank of India (RBI) showed on Friday. This is the third straight week of decline in forex reserves.

Foreign currency assets fell nearly \$1.2 billion to \$559.7 billion.

Expressed in dollar terms, the foreign currency assets include appreciation and depreciation of non-US units like euro, yen, and pound held in foreign exchange reserves.

Gold reserves fell \$1.3 billion to \$55.5 billion. Special drawing rights rose \$15 million to \$18 billion.

Reserve position in the International Monetary Fund rose \$8 million to \$4.6 billion in the week ended April 26.

Last month, the forex kitty had reached an all-time high or \$645.6 billion. —FE BUREAU

## NSE Q4 profit rises 20% to ₹2,488 crore

THE NATIONAL STOCK Exchange (NSE) on Friday reported a 20% year-on-year (y-o-y) increase in its consolidated net profit to ₹2,488 crore for the three months ended March 2024. The consolidated operating

revenues stood at ₹4,625 crore for the January-March quarter of financial year 2023-24, marking a surge of 34% year-on-year, NSE said in a statement. NSE Board has recom-

mended a dividend of Rs 90 per share (pre-bonus) for the fiscal year ended 2023-24, amounting to a pay-out of Rs 4,455 crore.

Also, the board has recommended the issue of 4 bonus shares for existing 1 share held. This is subject to necessary approvals from shareholders and regulators for increase in authorised share capital.

## MyShubhLife acquisition to aid AUM, net profit: U GRO MD director Shachindra Nath said,

**AJAY RAMANATHAN** Mumbai, May 3

THE ACQUISITION OF Bengaluru-based embedded finance platform, MyShubh-Life, will help lift U GRO Capital's assets under management by ₹1,500 crore. Additionally, it will help increase the bottom line by ₹100 crore.

"Rather that partnering with MyShubhLife, we asked their investors to consider swapping MyShubhLife shares with UGRO Capital shares. The way U GRO is growing today, they will make more money by

M Anandan

DIN 00033633

CONCEPT

**Executive Chairman** 



and MD Shachindra Nath said MyShubhLife will get the advantage of U GRO Capital's balance sheet

becoming small shareholders of company," U GRO Capital vice chairman and managing

adding MvShubhLife will get the advantage of U GRO Capital's balance sheet. On Thursday, the U GRO

Capital board approved the acquisition of MyShubhLife. Subsequent to that, Datasigns Technologies will become a wholly owned subsidiary of U GRO Capital. Datasigns owns the MyShubhLife platform. The consideration shall be discharged by way of a combination of cash consideration and swap of shares through preferential allotment to the shareholders of Datasigns Tech.

(भारत सरकार का उपक्रम-मिनी रत्न कम्पनी) (A Govt. of India Undertaking-Mini Ratna Company) कॉरपोरेट पहचान संख्या (CIN): U74899DL1963GOI003913 क्षेत्रीय कार्यालय: ब्लॉक-एक्य, प्लॉट-12, सेक्टर-5, सॉल्ट लेक, कोलकाता-700091 फोन: 033-2367-1077 / 74, ई–मेल : nsc.kolkata.ro@gmail.com

राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड

NATIONAL SEEDS CORPORATION LTD.

सं:- उत्पादन - 03/ एन.एस.सी. : कोल/2024-25/ दिनांक : 03.05.2024 स्चना / NOTICE राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड, National Seeds Corporation Ltd. एनएससी) क्षेत्रीय कार्यालय (NSC), Regional Office, Kolkata कोलकाता (पश्चिम बंगाल) विभिन्न (WB) invites online e-Tender for बागवानी फसलों के बीज जैसे अदरक Supply of Various Horticultural

प्रकंद (टीएल), हल्दी प्रकंद (टीएल) Crop Seeds i.e. Ginger Rhizome ऑनलाइन ई-निविदा आमंत्रित करता है। TC Pomegranate. हेतु आनलाइन बोली प्रस्ताव निगम के -पोर्टल : <u>https://indiaseeds</u> enivida.com पर अधिकतम 08-05-2024 के 09:30 बजे तक प्रस्तृत किए जाने चाहिये

और टीसी अनार की आपूर्ति के लिए (TL), Turmeric Rhizome (TL) and वेस्तृत विवरण के लिए, जन सूचना (निविदा– For details, please visit NSC's उद्धरण) के अंतर्गत निगम की वैबसाइट website www.indiaseeds.com www.indiaseeds.com देखें। उक्त निविदा under Public Notice (Tender Quotations). Online bid for the above tender may be submitted at NSC e-Portal: https://indiaseeds. enivida.com latest by 09:30 hrs. of

क्षेत्रीय प्रबंधक. राष्ट्रीय बीज निगम. कोलकाता / Regional Manager, NSC, Kolkata

**08.05.2024** Corrigendum / राद्धिपत्र/ परिशिष्ट केवल निगम की वैबसाइट Addendum, if any, shall only be published in NSC's website.

### SBL INFRATECH LIMITED CIN: L70102DL2015PLC283877 Registered Office: Shop No 160 1st Floor Vardhmaan Fourtune Mall GTK Ind Area

Landmark Hans Cinema Hall, Delhi - 110033 Corporate Office: 1214, 12TH Floor Ship Zaveri Samrud ,NR Shyamal Cross Road satellite Polytechnic, Ahmadabad City, Gujarat, India, 380015 Email Id: info@sblinfra.com Website: www.sblinfra.com, Mobile No.: 9873732329 Phone No.: 011-46681551 NOTICE OF POSTAL BALLOT & E-VOTING Members of the Company are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 of the

Companies Act, 2013 ("the Act") read with the Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration), Rules, 2014 read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No.22/2020 dated June 15, 2020 Seneral Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 and 03/2022 dated 5th May, 2022, 11/2022 dated December 28, 2022 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars upto 30th mber, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referre to as "MCA Circulars") and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), and other applicable provisions, including any Statutory modifications or re-enactment thereof for the time being n force and as mentioned from time to time) a Postal Ballot Notice, seeking consent of the member on the resolutions as set out in the said Notice has been sent electronically to the members whose -mail addresses are registered with the Depository Participants/ Registrar & share transfer agent i.e. Skyline Financial Services Pvt. Ltd., as on Friday, 26th April, 2024 (Cut-Off Date), seeking approval of the shareholders of the Company by Postal Ballot through electronic means, for the following matters:

To approve alteration of object clause of Memorandum of Association of the Company:

To approve alteration of Articles of Association of the Company: The dispatch of the said notice through emails has been completed on May 03th, 2024,

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.sblinfra.com and on the relevant section of website of the Stock Exchanges, i.e., Bombay Stock Exchange Limited ("BSE" imited) and on the website of National Securities Depository Limited ("NSDL"): https://www.evoting.nsdl.com/. Members who have not received the Postal Ballot Notice may download from the above-mentioned websites.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the Cut-off Date i.e. riday. April 26th, 2024, may cast their vote electronically on the business items as set out in the notice of the postal ballot through electronic voting system (remote e-voting) of National Securities Depository imited (NSDL). The members are further informed that: The special businesses as set out in the notice of the postal ballot are to be transacted through

Postal Ballot Form or through the remote e-voting system. The remote e-voting begins at 09:00 A.M. (IST) on Saturday, May 04th, 2024.

The remote e-voting ends at 05:00 P.M. (IST) on Sunday, June 02nd, 2024.

 The Cut-off Date for determining the eligibility to vote by electronic means is Frida, April 26th, 2024. ) The members may note that (i) the remote e-voting module shall be disabled for voting and the

voting by electronic means shall not be allowed after the date and time mentioned under point to above; and (ii) once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently: The manner of remote e-voting for members holding shares in physical mode or dematerialized

mode or who have not registered their email addresses with the Company / Depository Participant, is provided in the notice of the postal ballot and available on the Company's website at

Manner of registering/ updating email address:

i. Members, holding shares in physical mode are requested to get their email ids registered by visiting the following link: cs@sblinfra.com

Members, holding shares in dematerialized mode are requested to register / update their email ids with their respective Depository Participants. For any grievance regarding e-voting, the members may write at NSDL email ID:

https://www.evoting.nsdi.com or contact at 1800 1020 990 /1800 224 430. Further, for e-voting queries, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available for them at the download section of https://www.evoting.nsdl.com or call at the toil-free no.: 1800 1020 990 /1800 224 430. For and on behalf of

SBL Infratech Limited Rohan Jagdipbhai Vora Director DIN: 09815890

This advertisement is for information purposes only and does not constitute an offer or an invitation or a recommendation to purchase, to hold or sell securities. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used herein and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated April 02 2024 the "Letter of Offer" or ("LOF") filed with the SME Platform of BSE Limited ("BSE")



Issue Closing Date

Date: May 3,2024

Place: Mumbai

Place : Chennai

Date: May 03, 2024

## AA PLUS TRADELINK LIMITED

CIN: U74900MH2016PLC274726

AA Plus Tradelink Limited (the "Issuer" or "Company") was incorporated under the Companies Act, 2013 with the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai under the name "AA Plus Tradelink Limited" and a certificate of incorporation dated March 21, 2016 was issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai. Registered Office: B/702 Divine Jalpa, Gomati Bhuvan, Near Jain Temple, Jambli Gali, Borivali (West) Mumbai

Bandra Suburban MH 400092 IN; Contact Details: +91 22 2898 0308; Contact Person: Mrs. Purnima Badola, Company Secretary & Compliance Officer;

Email-ID: aaplustradelinklimited@gmail.com Website: www.aaplustradelink.com

## **OUR PROMOTERS ASHOK AMRITLAL SHAH, RAJKUMAR MAHENDRA SINGH**

THE ISSUE

RIGHTS ISSUE OF 1,63,29,600 FULLY PAID UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00/- (RUPEE TEN ONLY) ('EQUITY SHARES') EACH AT A PRICE OF ₹[18]/- (RUPEES EIGHTEEN ONLY) PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹[8]/ (RUPEES EIGHT ONLY) PER EQUITY SHARE) ('ISSUE PRICE') ('RIGHT SHARES') FOR AN AMOUNT AGGREGATING UP TO ₹29,39,32,800 (RUPEES TWENTY NINE CRORE THIRTY NINE LAKH THIRTY TWO THOUSAND EIGHT HUNDRED ONLY) ON A RIGHTS ISSUE BASIS TO THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF AA PLUS TRADELINK LIMITED('COMPANY' OR 'ISSUER') IN THE RATIO OF 2 RIGHTS SHARES FOR EVERY 1 EQUITY SHARES HELD BY SUCH ELIGIBLE SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, 05TH APRIL 2024 ('ISSUE'), FOR FURTHER DETAILS, KINDLY REFER TO THE SECTION TITLED 'TERMS OF THE ISSUE' BEGINNING ON PAGE 114 OF THIS DRAFT LETTER OF OFFER.

## NOTICE TO THE READER ("NOTICE") - ADDENDUM TO DRAFT LETTER OF OFFER DATED APRIL 02, 2024

This notice should be read in conjunction with the LOF filed by the Company with the Stock Exchange and the ALOF and Application Form that have been sent to the Eligible Equity Shareholders of the Company. The Eligible Equity Shareholders are requested to please note the following:

This is to inform to Eligible Shareholders of the Company that the date of closure of the Rights Issue, which opened on Monday April 22, 2024 and was scheduled to close on Monday May 6,2024, has now been extended to Thursday May 16, 2024, by the Rights Issue Committee in its meeting held on Friday, May 03, 2024 in order to provide an opportunity to shareholders to exercise

Accordingly, the last date of submission of the duly filled in Application Form (along with the amount payable on application) is Thursday May 16, 2024. Equity Shareholders of the Company who are entitled to apply for the Rights Issue as mentioned above are requested to take note of the Issue Closure Date as Thursday May 16, 2024.

**REVISED ISSUE SCHEDULE** 

Issue Opening Date	Issue Closing Date
Monday April 22, 2024	Thursday May 16, 2024
Our Board may however decide to further extend the Issue Pa	eriod as it may determine from time to time but not exceeding

Board may, nowever, decide to turther extend the Issue Period as it may determine from time to time but not exceeding 30 days from the Issue Opening Date (inclusive of the Issue Opening Date). \*\*Investors are advised to ensure that the Application Forms are submitted on or before the Issue Closing Date. Our Company

#Eligible Equity Shareholders are requested to ensure that renunciation through off-market transfer is completed in such a manner that the Rights Entitlements are credited to the demat account of the Renouncee(s) on or prior to the Issue Closing Date. This addendum shall be available on the respective websites of our Company at www.aaplustradelink.com; the Registrar to the Issue at www.purvashare.com; and the Stock Exchanges at www.bseindia.com.

and/or the Registrar to the Issue will not be liable for any loss on account of non-submission of Application Forms or on before the

Accordingly, there is no change in the LOF and ALOF dated April 2,2024 and Application Form except for modification in the last date of Issue Closing date. Change in Issue closing date resultant change in indicative time table of post issue activities on account of extension of issue closing date.

INVESTORS MAY PLEASE NOTE THE DRAFT LETTER OF OFFER, ABRIDGED LETTER OF OFFER, APPLICATION FORM SHALL BE READ IN CONJUCTION WITH THIS ADDENDUM. All capitalised terms hold reference to the Letter of Offer filed by our Company.

For AA Plus Tradelink Limited On Behalf of the Board of Directors

Ashok shah Director

**Disclaimer:** Our Company is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to issue Equity Shares on a rights basis and has filed a Letter of Offer with the BSE Limited The Draft Letter of Offer is available on the website of Stock Exchanges where the Equity Shares are listed i.e. BSE at www.bseindia.com, Our Company at www.aaplustradelink.com and the Registrar to the Issue at www.purvashare.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and are requested to refer to the Draft Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 21 of the Draft Letter of Offer. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States, and any Rights Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares in the United States.

## glenmark LIFE SCIENCES

## Glenmark Life Sciences Limited

Website: www.glenmarklifesciences.com; Email: complianceofficer@glenmarklifesciences.com

Registered Office: Plot No. 170-172, Chandramouli Industrial Estate, Mohol Bazarpeth, Solapur-413 213, India. Corporate Office: 4th Floor, OIA House, 470, Cardinal Gracious Road, Andheri (E), Mumbai-400 099, India. Phone No.: +91 22 68297979; CIN: L74900PN2011PLC139963;

## NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given to the Members of Glenmark Life Sciences Limited ('the Company'), pursuant to Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended ('Management and Administration Rules'), General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 and other relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time ("MCA Circulars" and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('Listing Regulations') and other applicable provisions of the Act, Rules, Circulars and Notifications issued thereunder (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), the approval of Members of the Company is being sought for the following Resolutions by way of Postal Ballot by voting through electronic means only ('remote e-voting'):

Sr. No.	Description of Resolution	Type of Resolution
1.	Appointment of Mr. Hiren Karsanbhai Patel (DIN: 00145149) as Non-Executive - Non- Independent	Ordinary
2.	Appointment of Mr. Kaushikbhai N. Patel (DIN: 00145086) as Non-Executive - Independent Director	Special
3.	Appointment of Mr. Vijaykumar Ratilal Shah (DIN: 00376570) as Non-Executive - Independent Director	Special
4.	Appointment of Dr. Savan Godiawala (DIN: 07874111)	Special

Pursuant to the MCA Circulars, the Company has sent the electronic copies of the Postal Ballot Notice along with Explanatory Statement on Friday, May 3, 2024 to all Members of the Company, who have registered their e-mail address with the Company or with their Depository Participant as on Friday, April 26, 2024 i.e. the cut-off date. The Postal Ballot Notice will also be available on the Company's website at <a href="https://www.glenmarklifesciences.com">websites</a> of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a> respectively, and on the website of KFin Technologies Limited at <a href="https://evoting.kfintech.com">https://evoting.kfintech.com</a>.

In accordance with the provisions of the MCA Circulars, Members can vote only through the remote e-voting process. Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on Friday, April 26, 2024 will be considered for the purpose of e-voting and voting rights shall be reckoned on the paid-up value of Equity Shares registered in the name of the shareholders as on that date. A person who is not a Member on the cut-off date shall treat this notice for information purpose only.

The Company has engaged the services of KFin Technologies Limited for providing e-voting facility to all its Members. Members are requested to note that e-voting will commence at 9.00 am IST on Sunday, 5th May, 2024 and will end at 5.00 pm IST on Monday, 3rd June, 2024. E-voting shall not be allowed beyond 5 PM IST on Monday, 3rd June, 2024. All shares of the Company are held in dematerialised mode. Members are requested to register / update

their email addresses with the relevant Depository Participants. In case of any queries / difficulties in registering the e-mail address. Members may write to <a href="complianceofficer@glenmarklifesciences.com">complianceofficer@glenmarklifesciences.com</a>. The instructions on the process of e-voting, including who have not registered their e-mail addresses can cast their vote through e-voting, are provided in the Postal Ballot Notice. The Company has appointed Mr. Bhadresh Shah, Practicing Company Secretary, (ACS 23847:

COP 15957), Proprietor of M/s. Bhadresh Shah & Associates, Company Secretaries, to act as the

Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot will be announced on or before Wednesday, June 5, 2024 at the corporate office of the Company at 4th Floor, OIA House, 470, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai 400 099, India and will be displayed on the website of the Company at www.glenmarklifesciences.com, on the website of KFin Technologies Limited at www.evoting.kfintech.com and shall be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited at their respective websites.

In case of any queries/grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual available at the 'download' section of https://evoting.kfintech.com or call KFin on 1800 309 4001 (toll free). For Glenmark Life Sciences Limited

Date: May 3, 2024 financialexp.epapr.in

Place: Mumbai

Rudalf Corriea Company Secretary & Compliance Officer

Date: 04.05.2024



**PUBLIC NOTICE** Notice is hereby given that **Mrs. Indra J. Mirpuri** and **Mr. Amit Mirpuri**, Both Residing at : A1, Parmar Paradise, Ghorpodi, B.J. Road, Pune: 411001 are the owners of Flat / Apartment No. A-1, or the First Floor, admeasuring 1640 Sq. Ft. i.e. 152.42 Sq. Mtrs. (Carpet) in the building No. A (as per Completion Certificate building A1), along with right to use One Car Parking, in the building named as "Parmar Paradise" in the society named as "Parmar Paradise Co-operative Housing Society Limited", constructed on land admeasuring 10037.25 Sq. Mtrs bearing City Survey No. 4A, 5 and 6 out of Survey No. 425/4, 5, 6, 7, 8 and 9 situated at Ghorpodi. B.J. Road, Pune. That the prior chain documents 1. Origina Agreement dated 12th March 1993 executed by Messrs. Ishwai Construction Private Limited in favour of Mr. Mohammed Abdul Wadud Khan and Mr. Anwar Wadud Khan and 2. Original Deed of Apartment dated 23rd September 1993 executed by Messrs Ishwar Construction Private Limited in favour of Mr. Mohammed Abdul Wadud Khan and Mr. Anwar Wadud Khan which i registered with the office of Sub Registrar of Assurances Haveli No. under Serial No. 3151 of 1993 along with its Registration Receip and Index II are lost, misplaced and the same are not in physica custody of the owners and the same are not found inspite of diligen-search. Any person/s having any claim, right or interest or charge o any nature in the **said Flat** and or on the lost deeds by way of sale exchange, mortgage, charge, mortgage, gift, trust, inheritance lease, lien or otherwise howsoever are hereby requested to inform the undersigned in writing, together with supporting documents in evidence within 7 days from the date of publication of this notice, at the address given below, failing which the claims or demands, if any of such person/s will be deemed to have been abandoned surrendered, relinquished, released waived and given up and hereafter no claim of any nature shall be entertained or be binding o

TEJAS M. AHUJA, ADVOCATE

Office No. 208, Mantri House, 929, F. C. Road, Shivajinagar Pune: 411 004. LL: 020-25511605, Mob: 9822094928

🛮 VISTAAR विस्तार फायनॅन्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि कत कार्यालय: प्लॉट क्र. 59 व 60-23. बार् 29वा मेन बीटीएम दुसरा टप्पा, बेंगळूरु 56007 परिशिष्ट IV [नियम 8(1) पाहा] ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **विस्तार फायनॅन्शिअल सर्विहसेस प्रायव्हेट लिमिटेड** चे प्राधिवृ अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँ एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणारया अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्य आलेल्या अधिकारांचा वापर करीत सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(2) अंतर्गत 15-02-2024 रोजी मागणी सूचना पाठवली ज्यात **कर्जदार श्री/श्रीमती चेतन चंद्रकांत माळवदे आणि श्री/श्रीमर्त नम्रता चेतन माळवदे** यांना कर्ज खाते क्र. 0072SBML00428 च्या संदर्भात सदर सूचनेत दि. 05 12-2023 नुसार नमूद करण्यात आलेली रक्कम **रु. 25,92,693/- (रुपये पंचवीस लक्ष ब्याण्ण** हजार सहाशे त्र्याण्णव फक्त) चा वास्तविक भरण्याच्या दिनांकापर्यंतचे पढील व्याज व इत **शल्कांसह** सदर सचना प्राप्त होण्याचा दिनांकापासन 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाह करण्यात आले होते. कर्जदार सदर रकमेचा भरणा करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि स लोकांना सूचित करण्यात येते सदर नियमांमधील नियम 9सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमातीर अनुच्छेद<sup>े</sup> 13(4)अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत वर नमूद करण्य आलेल्या मालमत्तेचा दि. 30 एप्रिल, 2024 रोजी **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे. कर्जदार आणि स लोकांना याद्वारे सावधगिरीची सुचना देण्यात येते की त्यांनी वर नमुद मालमत्तेच्या संदर्भात कोणताः व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेच्या संदर्भात असा कोणताही व्यवहार केल्यास तो विस्ता **फायनॅन्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड**च्या दि. 05-12-2023 नुसार **रु. 25,92,693**/ (रुपये पंचवीस लक्ष ब्याण्णव हजार सहाशे त्र्याण्णव फक्त) अधिक वास्तविक भरण्याच्य **दिनांकापर्यंतचे पुढील व्याज व इतर शुल्कांच्या** भाराधीन असेल. सदर अनामत मत्ता सोडव् गेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदाराचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 1 मधील उप-विभाग (८) कडे वेधण्यात येते. **अचल मालमत्तेचे वर्णन**: स.क. 127. हिस्सा क्र. 3. कष्णाई रेसिडेन्सी, सदनिका क्र. 204

दुसरा मजला, क्षेत्रफळ सुमारे 425 चौ.फू., मांजरी बुद्धक, पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक हद्दीत, ता हवेली, जि. पुणे, पिन-412307 आणि **चतुःसीमा:** पूर्वेस- चंद्रकांत घुले आणि सुनील घुले यांची मालमत्ता, पश्चिमेस-14 फूट रुंद रस्ता, उत्तरेस- चंद्रकांत घुले आणि सुनील घुले यांची मालम दक्षिणेस-चंद्रकांत घुले आणि सुनील घुले यांची मालमत्ता; साईट/जिमनीचे एकूण क्षेत्रफळः 425 चौ.पृ दिनांक : 04-05-2024 (स्वा/-) प्राधिकत अधिकारी विस्तार फायनॅन्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटे स्थान : पुणे

हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड . गोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. सी-21, टॉवर सी (1-3 मजला), जी ब्लॉक, बीकेसी बांद्रा (पू.), मुंबई

400051, महाराष्ट्र, कॉर्पोरेट कार्यालय : क्र. 27/ए, विकसित औद्योगिक वसाहत, गिंडी, चेन्नई -60003 शाखा कार्यालय : कार्यालय क्र. 101, माणिकचंद गॅलेरिया, दीप बंगलो चौक, मॉडेल कॉलनी, पुणे 411016 नियम 8 आणि 9 अंतर्गत सुरक्षित मालमत्तेच्या विक्रीसाठी

### पहिली जाहीर लिलाव विक्री सूचना कम निविदा

कर्जदार / सह-कर्जदार यांच्याकडन खाली स्तंभ क्र. डी मध्ये नमद केलेल्या थकबाकीची रक्कम आ त्यावरील पुढील व्याज आणि देये खर्च या हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड यांच्या सुरक्षित कर्जाच थकबाकीच्या वसुलीसाठी, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युस्टिी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत त्याला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खाली नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने हि मालमत्ता ताब्यात घेतल्याच्या अनषंगाने. खार्ल वर्णन केल्याप्रमाणे. सीलबंद कव्हरमध्ये खालील स्वाक्षरीकार यांच्याद्वारे स्थावर मालमत्तेच्या खरेदीसाठी ऑफ आमंत्रित केल्या जात आहेत, जे ''जशी आहे जेथे आहे'' आणि ''जशी आहे जे काही आहे'' आणि 'तेथे जे काही आहे'' तत्त्वावर प्रत्यक्ष ताब्यात आहे. ज्याचे संक्षिप्त तपशील खाली दिले आहेत

. मे. डीएस इंजिनियरिंग बॉडीमास्टर प्रा. (कर्जदार), 2. श्री. संजय मारुती सावंत (सह-कर्जदार), 3. श्री. विवेक मारुती सावंत (सह-कर्जदार), 4. सौ. दर्शना संज सावंत (सह-कर्जदार), 5. सौ. वसुधा व्ही सावंत (सह-कर्जदार) अनामन ालमत्ता. पुढील अचल मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, फ्लॅट क्र. 201, दुसरा मजल मोजमाप 669.92 चौ. फू. म्हणजे 62.26 चौ. मी. बिल्ट अप सोबत राधा श्रीकृष्ण

1078 चौ. मी. संबंधित सीटीएस क्र 38/18, अंतिम प्लॉट क्र 37/18 (टीपीएस क्र. शवाजीनगर भांबुर्डा) यावर बांधलेले, गाव एरंडवना, पुणे येथे स्थित आणि चतुःसी **,**ढीलप्रमाणे आहे<sup>ँ</sup> : चतुःसीमा

उत्तरेला	नाला,
दक्षिणेला	उप प्लॉट क्र. 17
पूर्वेला	उप प्लॉट क्र. 27
पश्चिमेला	25' रुंद रस्ता
आमच्या पणे शाखे द्वारे कर्ज खाते क्र	. MHPUPN02615 करिता रक्कम रु

अपार्टमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत 8% अविभाजित वाटा, मालमत्ता मोर्जमाण

72,50,000/- आणि ईसीएलजीएस कर्ज खाते क्र. TNCPCOC000270 करिता रक्क दि. 08-04-2024 रोजी नुसार कर्ज खाते क्र. MHPUPN02615 मधील रु. 87,63,949.95/

थकबाकी रक्कम (रुपये मध्ये) (रुपये सत्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार नऊशे एकोणपत्रास आणि (सी)

तपशील

पंच्याण्णव पैसे फक्त ) ईसीएलजीएस कर्ज खाते क्र. TNCP COC000270 मधील रु. 17.61.775.88 (रुपये सतरा लाख एकसष्ट हजार सातशे पंच्याहत्तर आणि अट्ट्याऐंशी पैसे फक्त)

आरिश्वत किंमत (आ. कि.)(डी) रु. 87,10,000/- (रुपये सत्याऐंशी लाख दहा हजार फक्त) बयाणा रक्कम ठेव (ईएमडी) रु. 8,71,000/- (रुपये आठ लाख एक्काहत्तर हजार फक्त) (आ. किं. च्या 10%) (ई)

07 जून रोजी दु. 12:00 ते दु. 04:00 दरम्यान.

10 जून 2024 सायं. 5 वा. लिलावाची दिनांक आणि

निविदा उघडण्याची वेळ (जी)

आणि ज्याअर्थी सरक्षित कर्जदार - हिंदजा लेलँड फायनान्स लिमिटेड च्या पाधिकत अधिकारयाने उक्त सरक्षि मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रीची ही सूचना आज प्रकाशित करण्यात आली आहे की, वरील तपशीलवार सुरक्षित मालमत्तेची विक्री **दि. 10 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता** वरील विहित वेळेत आणि अनुसूचीप्रमाणे हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड, कार्यालय क्रमांक 101, माणिकचंद गॅलेरिया, दीप बंगलो चौक, मॉडेल कॉलनी, पुणे 411016 येथे करण्यात येईल. विशेषतः ग्रह्मणदार / सचनाधारक यांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला यादारे सावध करण्यात येत आहे कि य

कायद्याच्या कलम 13(13) नसार संरक्षित मालमत्तेशी कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नये. आणि त्या संदर्भा असा कोणताही व्यवहार केल्याँस तो हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड यांच्या थकबाकी रक्कम आणि त्यावरील पुढील व्याजाच्या भाराधीन असेल. गहाणदार / सूचनाधारक यांना दि. 06 जून 2024 रोजी सायं. 5 पूर्वी पुढील व्याजासह एकूण थकबाकी रक्कम भरण्याची शेवटेची संधी देण्यात येत आहे. त्यात अयशस्वी झाल्यासं, सुरक्षित मालमत्तेची अनुसूचीनुसार विक्री केली जाईल. वरील स्तंभ क्रमांक(सी) मध्ये निर्दिष्ट केलेल्या सरक्षित मालमत्तेच्य संदर्भातील असलेला तपशील खालील स्वाक्षरीकार व्यक्तीच्या सर्वोत्तम महिती आणि जानानसार आहे. तथापि सदर तपशीलांमधील कोणत्याही त्रदी, चकीचे विधान किंवा वगळण्यासाठी ते जबाबदार राहणार नाही. निविदादा / ऑफरदार / संभाव्य बोलीदार / खरेदीदार यांना याद्वारे सूचित केले जाते की, सुरक्षित मालमत्ता वैधानिक प्राधिकरणाला देव असलेल्या भार आणि देव रकमेसह विकली जाईल (जर काही असेल) आणि त्यांना अशी देखील विनंती केली जाते की, त्यांच्या स्वतःच्या हितासाठी, निविदा सादर करण्यापूर्वी वर नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेशी संबंधित वरील आणि इतर संबंधित तपशिलांच्या संदर्भात स्वतःचे / त्यांचे समाधान करून घ्यावे.

निविदादार / ऑफरदार / संभाव्य बोलीदार / खरेदीदार यांनी त्यांची ऑफर केवायसी आणि उपरोक्त बयाणा रक्का ठेव (ईएमडी) यासह सीलबंद लिफापयात सादर करणे आवश्यक आहे ज्यावर "मालमत्ता खरेदीची ऑफर' असे ठळकपणे लिहिले असावे. आणि ते वर नमूद केल्याप्रमाणे कार्यालय क्रमांक 101, माणिकचंद गॅलेरिया, दीप बंगलो चौक, मॉडेल कॉलनी, पुणे 411016 येथील शाखा कार्यालयात, जेणेकरून **08 जून 2024 रोजी** 

सायंकाळी 16.30 वाजता किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावे. डीडी / पीओ द्वारे असलेली बयाणा रक्कम ठेव चेन्नई येथे देय असलेल्या "**हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड**' ला अनुकुल असलेल्या राष्ट्रीयकृत / अनुसूचित कर्माशयल बँकेकडील असावा. लिलावाची तपासणी, अटी व शर्ती किंवा निविदा सादर करण्याबाबत पढ़ील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया श्री. विपिन सिंग 8552845461 / **वामन कदम**- 9619566002 यांच्याशी संपर्क साधावा. ज्या निविदा कंपनीच्या अधिकारयाने मान्य झाल्या आहेत आणि पर्ण तपशीलांसह कट ऑफ वेळेपर्वी नोंदणीकत झाल्या आहेत त्यांचाच

लिलावासाठी विचार केला जाईल. त्यामुळे कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली नाकारण्याच अधिकार प्राधिकत अधिकाऱ्याने रखन ठेवला आहे. कायद्यानुसार लागू असलेल्या नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क इत्यादी वाहनांसाठी देय असलेले खर्च / शल्क यशस्वी बोलीदाराने सहन करावे. विक्री प्रमाणपत्र खरेदीदार / बोलीदाराच्या नावाने जारी केले जाईल आणि इतर कोणत्याह

नावाने जारी केले जाणार नाही. खरेदीदार यांना विक्री प्रमाणपत्राच्या अंमलबजावणीच्या संदर्भात असलेले मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि त्याच्याशी निगडित इतर सर्व शुल्क, खर्च, कर इत्यादी सहन करावे लागतील. आयकर, 1961 च्या कलम 194 (1-ए) नुसार यशस्वी बोलीदार / खरेदीदार यांचे विक्रीच्या रकमेवरील 1 दीडीएस कापला जावा, आणि फॉर्म 26क्यबी मध्ये चलन भरून ते जमा करावे आणि दीडीएस प्रमाणपत्राची मळ पावती हिंदजा लेलँड फायनान्स लिमिटेडकडे सादर करावी. (रु. 50.00 लाख आणि त्याहन अधिक मालमत्ता कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार प्राधिकत अधिकाऱ्याने राखन ठेवल आहे. ही विक्री सूचना आणि अटी व शर्ती वेबसाइट (www.hindujaleylandfinance.com) यावर अपलोड / प्रकाशित केल्या आहेत. उदा. इच्छक खरेदीदारांनी मालमत्तेला भेट द्यावी आणि लिलावात भा घेण्यापूर्वी टायटल डीडची पडताळणी करावी. प्राधिकृत अधिकारी विक्रीअंतर्गत असलेल्या मालमत्तेच्या संदर्भात सरकार किंवा कोणाचेही कोणतेही शुल्क, धारणाधिकार, भार, मालमत्ता कर किंवा इतर कोणत्याही देयांसाठी जबाबदार राहणार नाही. पाकीट उघडल्यानंतर सर्वोच्च निविदा जाहीर केली जाईल. **पाधिकत अधिकारी यांर्न** बोलीदारांमध्ये आंतर-से-बिडिंग / पढील वादाघादी करण्याचा अधिकार राखन ठेवला आहे. इंटर-से बिडिंग / वाटाघाटीनंतर त्यापैकी सर्वाधिक बोली लावणारा यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केला जाईल. बोलीदार त्यांच्या पढील ऑफर रु. 1.00.000/- (रुपये एक लाख फक्त) च्या पटीत संघारू शकतात. जर यशस्वी बोलीदा त्याच्या नावे विक्री ठोठावण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर 15 दिवसांच्या आते विक्रीच्या मोबदल्याची शिल्लक रक्कम

भरण्यात अयशस्वी झाल्यास, कोणतीही पुढील सूचना न देता त्याने / तिने जमा केलेली ईएमडीची संपूर्ण ठेव

दिनांक: 04/05/2024

### दस्त ऐवज गहाळ झाल्याची जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की. खालील परिशिष्टांत वर्णन केलेर्ल मिळकत ही आमचे अशिल गौरी संतनाम यांच्या मालकी हक्काची व विहिवाटीची आहे. तसेच सदर मिळकत त्यांनी पिरॅमल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स लि. कडे गहाण ठेवण्याचे ठरविले आहे. परंत सदर मिळकतीचा खाली नमद मळ दस्त हरवला / गहाळ झाला आहे

१) विष्णुं कृष्णा गायकवाड, २) ज्ञानेश्वरं कृष्णा गायकवाड ३) निवृत्ती कृष्णा गायकवाड ४) अनुसयाबाई कृष्णा गायकवाड. व गौरी संतनाम यांचेमधील मुळ खरेदींखत दस्त नं. ३२०/१९९३ दिनांक २९/०६/१९९३, हवेली नं. ८ त्यांचे सुची २ व पावतीसह.

परंतू सदर मूळ खरेदीखत दस्त, आमचे अशिलांकडुन गहाळ झाले असून त्यांचा सर्वतोपरी शोध घेऊनही तो सापडला नसून त्याबाबत तशी नोंद आमचे अशिल नामे गौरी संतनाम यांनी पोलिसठाणे विश्रांतवाडी, पुणे येथे दि. २४/०४/२०२४ रोजी ऑनलाईन तक्रार देऊन हरविलेल्या/गहाळ दस्ताची नोंद सदर पोलिसठाणे मध्ये गहाळ नोंद (Lost Report No. **क्र.** ५७४७६/२०२४) अन्वये तक्रार केलेली आहे

तरी सदर मिळकर्त वा मुळ कागदपत्रे कठल्याही बँक अथवा वित्तीय अर्थसंस्था अथवा इसमांकडे कर्ज घेण्याकरिता किंवा दतर कोणत्याही कारणास्तव ग्रहाण ठेवलेली नाही तरी सदर मिळकतीमध्ये कोणत्याही व्यक्तिचा गहाण, दान, लीन, लीज, करार, मदार, बक्षीस, इतर कोणत्याही प्रकारे, कसलेही हक्क हितसंबंध, अधिकार असल्यास किंवा सदर दस्ताची मुळप्रत जमा असल्यास अशा व्यक्तिनी प्रस्तूतची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसांच्या आत अस्सल कागदपत्रांनिशी आमची तशी खात्री पटवृन द्यावी व त्यापश्च्यात कोणाचीही कसल्याही प्रकारची तकार चालणार नाही.

### परिशिष्ट (मिळकतीचे वर्णन):-

तुकडी पुणे, पोटतुकडी, ता, हवेली, में, सब रजिस्ट्रार हवेली यांचे हददीतील तसेच पुणे महानगरपालिका याँचे हद्दीतील गाव मौजे दिद्यी येथील, स. नं. ८१/१/१, या मधील एकुण क्षेत्र ०० हे १.५ आर म्हणजेच १५२६ चौ. फुट (भाग क ३७) हि मिळकत. येणेप्रमाणे जाहीर नोॅटीस.

ॲड. चंद्रबोधी राजवंत

ऑफीस : शॉप नं. ९, प्रेम लोक प्लाझा, मधुबन सोसायट जवळ, कळस, पुणे - १५. M: 8149811010, दिनांक: ०४/०५/२०२४ E-mail id - cdrajwantoffice@gmail.com

> प्रपत्र क्र. आरएससी-4 [नियम 3(3) च्या अनुषंगाने] राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ यांचे समक्ष कंपनी याचिका क्र. 37, 2024

> > कंपनी अधिनियम, 2013 मधील अनुच्छेद 66 आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांच्या च्या प्रकरणात

श्लुंबर्गर इंडिया टेक्नोलॉजी सेंटर प्रायव्हेट लिमिटेड (''कंपनी'') चे समभाग भांडवल कमी करण्याच्या प्रकरणा

याचिकाकर्ता कंपनी

श्लंबर्गर इंडिया टेक्नोलॉजी सेंटर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अधिनियम, 1956 च्या तरतुर्दीतर्गत स्थापित असन त्यांचा कॉपेरिट ओळख क्र. U29299PN2008PTC131255 नोंदणीकृत कार्यालय ऑफिस क्र. 701, सातवा मजला, बिर्ल्डींग क्र. ६, कॉमरझोन, सम्राट अशोक पथ, येखडा, पुणे 411006, महाराष्ट्र, भारत येथे आहे. सूचना प्रकाशन

याद्वारे सचित करण्यात येते की मंबर्ड खंडपीठ येथील न्यायाधिकरणाकडे 22 मार्च, 2024 रोजी कंपन अधिनियम. 2013 मधील अनुच्छेद 66 आणि, असल्यास, इतर लागू तरतुर्दीच्या अनुषंगा समभागधारक धारण करीत असलेल्या वरील याचिकाकर्ता कंपनीचे समभाग भांडवल प्रत्येकी रु. 10 च्या संपूर्ण भरणा केलेल्या 84,25,614 (चौऱ्याऐंशी लक्ष पंचवीस हजार सहाशे चौदा फक्त समभागांचे निर्वापन (extinguishment) आणि रह करून प्रत्येकी रु. 10 च्या संपूर्ण भरणा केलेल्ट 4,94,64,886 (रुपये चार कोटी चौऱ्याण्णव लक्ष चौसष्ट हजार आठशे शहाऐंशी फक्ते) समभागांमध् विभाजित रु. 49.46.48.860 (रुपये एकोणपत्रास कोटी शेहेचाळीस लक्ष अञ्चाळीस हजार आठः साठ फक्त ) च्या प्रत्येकी रु. च्या संपूर्ण भरणा केलेल्या 5.78.90.500 (पाच कोटी अठ्याहतर ला नव्वद हजार पाचशे फक्त) मध्ये विभाजित रु. 57,89,05,000 (रुपये सत्तावन्न कोटी एकोणनव्व लक्ष पाच हजार फक्त) वरून कमी करण्यास पुष्टी मिळावी यासाठी एक अर्ज / याचिका दाखल करण्यात आली होती (सुनावणी दि. 8 एप्रिल, 2024 रोजी भरविण्यात आली होती ज्यासाठी प्रमाणि आदेशची प्रत दि. 1 में, 2024 रोजी प्राप्त झाली).

कंपनीद्वारे एकेका घेणेकऱ्यास सूचना जारी करण्यात आलेली आहे. 14 मार्च, 2024 रोजी कंपनीद्रा तयार करण्यात आलेली घेणेकऱ्यांची यादी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात 6 मे. 2024 ते ऑगस्ट, 2024 पर्यंत स. 11 ते दु. 4 वाजेपर्यंत सर्व कामकार्जांच्या दिवशी पहावयास उपलब्ध आहे कंपनीच्या कोणत्याही घेणेकऱ्याचा सदर अर्ज/याचिकेबाबत काहीही आक्षेप असल्यास त्यांनी तं (पुष्ट्यर्थ कागदपत्रांसह) आणि आपल्या नाव व पत्त्याचा आणि, असल्यास, आपल्या अधिकृ प्रतिनिधीच्या नाव व पत्त्याचा तपशील सदर न्यायाधिकरणाकडे पाठवावा आणि एक प्रत याचिकाकत्व कंपनीच्या कार्यालयास कंपनी सचिव/संचालक,श्लुंबर्गर इंडिया टेक्नोलॉजी सेंटर प्रायव्हे लिमिटेड.ऑफिस क्र. 701. सातवा मजला. बिल्डींग क्र. 6. कॉमरझोन. सम्राट अशोक पथ. येखड पुणे 411006, महाराष्ट्र, भारत येथे सदर सूचनेच्या दिनांकापासून तीन महिन्यांचे आत पाठवावी. वर नमूद कालावधीत एकही आक्षेप प्राप्त न झाल्यास कंपनीचे भाग भांडवल कमी करण्यासाठी वरीर याचिके अंतर्गत सर्व प्रक्रिया घेणेकऱ्यांच्या यादीमधील प्रविष्टी बरोबर असल्याचे समजण्यात येईल. तसेच हेही लक्षात घ्यावे की सुनावणीसाठी 9 ऑगस्ट, 2024 हा दिनांक निश्चित करण्यात आलेल असून या दिवशी माननीय न्यायाधिकरण अर्जाची/याचिकेची सुनावणी करतील. कुणाही हितधारकार सदर सनावणीसाठी उपस्थित राहावयाचे असल्यास त्यांनी आपल्या आक्षेपासह विनंती करावी

**राजेश शाह अँड कं.** करिता याचिकाकर्ता कंपनीचे वकील दिनांकः 4 मे, 2024 स्थानः पुणे

### **TATA TECHNOLOGIES**



### TATA TECHNOLOGIES LIMITED



(i) /tatatechnologies

Regd Office: Plot No 25, Rajiv Gandhi Infotech Park, Hinjawadi, Pune, India - 411 057 CIN: L72200PN1994PLC013313 • Website: www.tatatechnologies.com

in /Tata Technologies

**Extract of Audited Consolidated Financial Results** for the quarter and year ended March 31, 2024

₹ in crore (except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2024	Year ended March 31, 2024	Quarter ended March 31, 2023
			Audited	
1	Revenue from operations	1,301.05	5,117.20	1,402.39
2	Net Profit for the period/year before tax	230.79	932.05	260.34
3	Net Profit for the period/year after tax	157.24	679.37	216.56
4	Other comprehensive income (net of tax)	(11.87)	47.43	19.03
5	Total comprehensive income for the period/year	145.37	726.80	235.59
6	Equity share capital (face value of ₹2 each)	81.13	81.13	81.13
7	Earnings per share (EPS) for the period/year (face value of ₹2 each) (not annualized for interim periods)			
	(a) Basic EPS	3.88	16.75	5.34
	(b) Diluted EPS	3.87	16.72	5.34

- 1. The above results were reviewed and recommended by the Audit Committee on May 03, 2024 and approved by the Board of Directors at its meeting held on May 03, 2024. The Statutory Auditors have carried out audit of the consolidated financial results for the guarter and year ended March 31, 2024 and have issued an unmodified opinion on the same
- (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standard Rules), 2015 (as amended) and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. 3. The Company has completed an Initial Public Offer ("IPO") of 60,850,278 equity shares of face value of ₹2/- each at the issue price of

2. The audited consolidated financial results of the Group have been prepared in accordance with Indian Accounting Standards

₹500/- per equity share as Offer for Sale by selling shareholders. The equity shares of the Company were listed on BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") on November 30, 2023. The Company was not mandatorily required to prepare and publish quarterly results for the quarter ended March 31, 2023. 4. In the Income Tax Act, 1961, the Government of India added a new section 115BAA (the "New Tax Regime") on September 20, 2019

through the Taxation Laws (Amendment) Act 2019. This section gave domestic companies the option to pay income taxes at the

- lower rate (25.17%, inclusive of surcharge and cess) subject to the rules/conditions outlined in the said section. The company evaluated the underlying assumptions in light of the business reality and made the decision to choose the new tax regime, which took effect from Financial year 2023-24. The effect of this change had been recognised in tax expense for the year ended March 31, 2024 on effective tax basis. This had resulted in an increase in deferred tax expense of ₹12.22 crore for the year ended March 31, 2024 on account of remeasurement of deferred tax assets. 5. Dividends are declared based on profits available for the distribution. On May 03 2024, the Board of Directors have proposed a final
- dividend of ₹8.40 per share and a one-time special dividend of ₹1.65 per share in respect of the year ended March 31, 2024. The total proposed dividend for the year ended March 31, 2024, that is the final dividend and one-time special dividend amounts to ₹10.05 per share, subject to approval of shareholders at the Annual General Meeting, and if approved, would result in a cash outflow of approximately₹407.70 crore
- 6. (i) The figures for the quarter ended March 31, 2024 are balancing figure between the audited figures for the year ended March 31, 2024 and published year to date figures for nine months period ended December 31, 2023.
  - The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between the audited figures for the year ended March 31, 2023 and audited figures for the nine months period ended December 31, 2022. Audit the for period ended December 31, 2022 was conducted for the purpose of IPO filing.

7. Standalone information

Profit before tax

Date: May 03, 2024

Place: Mumbai

Revenue from operations

Net profit for the period/year

Other comprehensive income/(losses)

Total comprehensive income for the period/year

**Particulars** 

Sr.

b

С

		Audited		
	715.56	2,732.09	766.39	
	123.40	819.43	144.61	
	80.00	687.39	103.45	
	(2.47)	(6.79)	(1.51)	
	77.53	680.60	101.94	
and the file desired at the Constitution of the Desired State of the Constitution of t				

March 31, 2024

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed format of consolidated and standalone results of the Company are available on the Company's website www.tatatechnologies.com/in, and also on the website of the BSE Limited. www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com, where the shares of the Company are listed.

For and on behalf of the Board of Directors

Warren Harris Chief Executive Officer and Managing Director DIN: 02098548

(₹ in crore)

March 31, 2023

### ///Sterlite Power

### स्टरलाइट पॉवर ट्रान्सिमशन लिमिटेड

**नोंदणीकत कार्यालय :** ४था मजला. गोदरेज मिलेनिअम, ९ कोरेगाव रोड, पुणे, महाराष्ट्र-४११ ००१, भारत **सीआयएन :** यू७४१२०पीएन२०१५पीएलसी१५६६४३ । फोन : +९१-१२४-४५६२००० । फॅक्स : ०१२४-४५६२०७५ ई-मेल : secretarial.grid@sterlite.com | www.sterlitepower.com

याद्वारा **सूचना** देण्यात येते की, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ ('**'नियम''**)च्या नियम २० व २२ यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ ('**'कायदा'**')च्या कलम १०८, ११० व अन्य लागू तरतुर्दीच्या, जर असल्यास, अनुपालनार्थ, आणि जनरल सर्क्युलर नं. १४/२०२० दिनांकित ०८ एप्रिल, २०२०; १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२०; २२/२०२० दिनांकित १५ जन, २०२०: ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर, २०२०: ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर, २०२०: १०/२०२१ दिनांकित २३ जन, २०२१; २०/२०२१ दिनांकित ०८ डिसेंबर, २०२१; ०३/२०२२ दिनांकित ०५ मे,२०२२; ११/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर, २०२२ व ०९/२०२३ दिनांकित २५ सप्टेंबर, २०२३ ('**'एमसीए सर्क्युलर्स**''), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारा निर्गमित केलेले सेक्रेटरियल स्टॅण्डर्ड-२ आणि अन्य लागू कायदे व विनियम, जर असल्यास, त्याकरिता वेळोवेळी लागू केलेले कोणतेही सांविधिक फेरबदल किंवा पुनर्कायदे समाविष्ट, याद्वारा ई-वोटिंगमार्फत सर्वसाधारण सभा/ पोस्टल बॅलटच्या आयोजनाकरिता निगम कामकाज मंत्रालयाद्वारा ('**'एमसीए'')** विहित केलेल्या मार्गदर्शक सुत्रांनुसार पोस्टल बॅलट नोटीसमध्ये नमुद केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता सदस्य/ भागधारकांची मान्यता मिळविण्याकरिता दिनांकित गुरुवार, ०२ मे, २०२४ ('**'पोस्टल बॅलट नोटीस'')** पोस्टल बॅलट नोटीस शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४ (**''कट-ऑफ तारीख**'') रोजीप्रमाणे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड आणि/ किंवा सेन्ट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (**''डिपॉझिटरीज'')** यांजकडून स्वीकारल्यानुसार सदस्य/ भागधारकांना, ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदवहीत/ लाभाधिकारी मालकांच्या यादीत (एकत्रितरीत्या **''सदस्य**/ भागधारक" म्हणून संदर्भित) आलेली आहेत, केवळ ई-मेलद्वारा पाठविण्यात आली आहे. कंपनीने शुक्रवार, ०३ मे, २०२४ रोजी नोटिसेस पाठविण्याचे काम पर्ण केले आहे. पोस्टल बॅलट नोटीसची प्रत कंपनीच्या वेबसाइटवर (https://www.sterlitepower.com/downloads) आणि लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ''एलआयआयपीएल'') वेबसाइटवरसुद्धा (https://instavote.linkintime.co.in) उपलब्ध आहे.

कृपया नोंद घ्यावी की, ''एमसीए सर्क्युलर्स''च्या अनुपालनार्थ, कंपनीने कट-ऑफ तारखेनुसार सदस्य/ भागधारकांना, ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे किंवा त्यांच्या डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत केलेले आहेत, केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीत स्पष्टीकरणात्मक विवरणासह पोस्टल बॅलट नोटीस पाठविली आहे. पोस्टल बॅलट नोटीसच्या प्रत्यक्ष प्रती व प्री-पेड बिझनेस रिप्लाय इन्व्हलप्स या पोस्टल बॅलटकरिता सदस्य/ भागधारकांना पाठविले जाणार नाहीत.

कायद्याच्या कलम १०८, ११० व अन्य लागू तरतुदी आणि ''एमसीए सर्क्युलर्स''च्या अनुपालनार्थ, कंपनीने पोस्टल बॅलट फॉर्म सादर करण्याऐवजी केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीत तिच्या सदस्यांना/ भागधारकांना त्यांचे मतदान करणे त्यांना सक्षम होण्याकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधेची तरतुद करून दिलेली आहे. सदस्य/ भागधारक केवळ रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारा मतदान करू शकतील. कंपनीने तिच्या सर्व सदस्य/ भागधारकांना ई-वोटिंग सुविधेची तरतूद करून देण्याकरिता ''लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड''ची

(''**एलआयआयपीएल**'') सेवा नियुक्त केली आहे. याअधिक, कंपनीने या पोस्टल बॅलट प्रक्रियेची छाननी करण्याकरिता

परिनिरीक्षक म्हणून ('**'परिनिरीक्षक''**) श्रीमती मेहक गुप्ता, मेसर्स मेहक गुप्ता ॲण्ड असोसिएट्सचे मालक, प्रॅक्टिसिंग कंपनी

सेक्रेटरीज, यांची नेमणूक केली आहे. सदस्य/ भागधारकांना, ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत केलेले नाहीत, रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेत सहभाग सक्षम होण्याकरिता कंपनीने ''एमसीए सर्क्युलर्स''नुसार, ई-पत्त्यांच्या नोंदणीकरिता ''लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड''कडे (''**एलआयआयपीएल**'') योग्य व्यवस्थापन केले आहे. ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीकरिता प्रक्रिया खालीलनसार आहे : ए. ज्या सदस्य/ भागधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत आणि परिणामी, त्यांना पोस्टल बॅलट नोटीस व ई-वोटिंग

सूचनेची पोचवणी होऊ शकली नाही, ते https://instavote.linkintime.co.in या लिंकद्वारा ''एलआयआयपीएल''कडे तरतद केलेला त्यांचा ई-मेल पत्ता व मोबाइल नंबर तात्परते प्राप्त करू शकतील. सदस्य/ भागधारकांना विनंती करण्यात येते की. त्यांनी यूजर आयडी व पासवर्डसह नोटीसची सॉफ्ट प्रत व ई-वोटिंग सूचना पाठविण्याकरिता ई-मेल पत्ता व मोबाइल नंबर टिपण्याकेरिता मार्गदर्शन केल्यानुसार प्रक्रियेचे अनुसरण करावे. कोणत्याही शकेकरिता सदस्य enotices@linkintime.co.in

बी. पर्यायी, सदस्य/ भागधारक पोस्टल बॅलट नोटीस व ई-वोटिंग सूचना पाठविण्याकरिता ई-मेल पत्ता, मोबाइल नंबर, स्वयं-साक्षांकित पॅन प्रत व इलेक्टॉनिक फोलिओबाबत क्लायन्ट मास्टर प्रत आणि प्रत्यक्ष फोलिओबाबत भाग प्रमाणपत्राच्या प्रतीची तरतद करून विनंती प्रत्राच्या स्वाक्षरीकृत स्कॅण्ड प्रतीसह <u>enotices@linkintime.co.in</u> व secretarial.grid@sterlite.com या ई-मेल आयडीवर लेखी विनंती पाठवू शकतील.

ई-वोटिंग प्रक्रियेसंबंधित सविस्तर सूचना आणि माहिती सदस्य/ भागधारकांकरिता पाठविलेल्या पोस्टल बॅलट नोटीसमध्ये देण्यात आली आहे. पोस्टल बॅलटच्या प्रणालीद्वारा ई-वोटिंग करण्याकरिता सुविधा, खालील कालावधीदरम्यान उपलब्ध असणार आहे :

### ई-वोटिंग सुरू होईल : शनिवार, ०४ मे, २०२४ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रवे) ई-वोटिंग बंद होईल : रविवार, ०२ जून, २०२४ रोजी सायं ०५.०० वा. (भाप्रवे)

सदस्य/ भागधारकांना विनंती करण्यात येते की. त्यांचे मतदान, विचाराधीन पात्र ठरण्यास, उशिरात उशिरा रविवार, ०२ जून, २०२४ रोजी सायं. ०५.०० वा. (भाप्रवे) ई-वोटिंग प्रक्रियेद्वारा करावे. त्यास असमर्थ ठरल्यास सदस्य/ भागधारकांकडन कोणत्याही मताची स्वीकृती झाली नाही, असे काटेकोरपणे समजण्यात येईल. मतदान-हक्कांची कट-ऑफ तारखेनसार सदस्य/ भागधारकांच्या नावे नोंदणीकत समन्याय भागांच्या भरणा केलेल्या मल्यावर परिगणना करण्यात येणार आहे.

ई-वोटिंग प्रक्रियेमार्फत पोस्टल बॅलटद्वारा मतदानाचा निकाल (परिनिरीक्षकाच्या अहवालासमवेत) शुक्रवार, ०७ जून, २०२४ रोजी किंवा तत्पूर्वी अध्यक्षांद्वारा किंवा अध्यक्षांद्वारा यथोचितरीत्या अधिकृत सदर अन्य व्यक्तीद्वारा घोषित केला जाणार आहे आणि कंपनीच्या वेबसाइटवर (<u>https://www.sterlitepower.com/downloads</u>) आणि लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर (https://instavote.linkintime.co.in) यावरसुद्धा प्रस्तुत करण्यात येणार आहे.

कोणत्याही तक्रारी किंवा शंकांकरिता, सदस्य/ भागधारक secretarial.grid@sterlite.com यावरून कंपनी सचिवास लेखी विनंती पाठवू शकतील किंवा संपर्क साधू शकतील : लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड- टोल-फ्री नं. +९१-०२२-४९१८ ६००० ৰ <u>enotices@linkintime.co.in</u>

कंपनीच्या संचालक मंडळाच्या आदेशाद्वारा स्वाक्षरी/-



March 31, 2024

### ग्लनमाक लाईफ सायन्सेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. 170-172, चंद्रमौळी इंडस्ट्रीयल इस्टेट, मोहोळ बाजारपेठ, सोलापूर-413 213, भारत. कॉर्पोरेट कार्यालय: चौथा मजला, ओआयए हाऊस, 470, कार्डीनल ग्रेशियस रोड, अंधेरी (पू), मुंबई 400 099, भारत. फोन क्र.: +91 22 68297979; CIN: U74900PN2011PLC139963;

वेबसाईटः www.glenmarklifesciences.com; ई-मेलः complianceofficer@glenmarklifesciences.com

### टपाली मतदानाची आणि दूरस्थ ई-मतदानाची सूचना

पुधारित कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2013 मधील नियम 20 व 22 ('व्यवस्थापन व प्रशासन नियम') सह वाचण्यात . पेणारया कंपनी अधिनियम, 2013 ('अधिनियम') मधील अनुच्छेद 108 व 110, कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेले 25 सप्टेंबर, 2023 रोजीचे सामान्य परिपत्रक क्र. 09/2023 आणि इतर संबंधित परिपत्रके आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कयरमेंटस्) रेग्यलेशन्स, 2015 ('लिस्टिंग रेग्यलेशन्स') मधील नियम 44 आणि त्याअंतर्गत जारी करण्यात आलेल्या अधिनियम, नियम, परिपत्रके व अधिसुचना इ. च्या (सध्या आणि वेळोवेळी सुधारित वैधानिक बदल आणि सुधारणांसह ) अनुषंगाने ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदाना सुचित करण्यात येते की केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करून ('दूरस्थ ई-मतदान') टपाली मतदानाद्वारे पुढील ठरावांवर कंपनीच्या सभासदांची मंजुरी

अ. क्र.	ठरावाचे वर्णन	ठरावाचा प्रकार
1.	श्री हिरेन करसनभाई पटेल (DIN: 00145149) यांची बिगर-कार्यकारी बिगर-स्वतंत्र म्हणून नियुक्ती	सामान्य
2.	2. श्री कौशिकभाई एन. पटेल (DIN: 00145086) यांची बिगर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती	
3.	<ol> <li>श्री विजयकुमार रितलाल शाह (DIN: 00376570) यांची बिगर-कार्यकारी-स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती</li> </ol>	
4.	डॉ. सावन गोदीवाला (DIN: 07874111) यांची बिगर-कार्यकारी-स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती	विशेष

एमसीए परिपत्रकांच्या अनुषंगाने कंपनीने **शुक्रवार, 26 एप्रिल, 2024** रोजी म्हणजे शेवटच्या (कट-ऑफ) दिनांकास कंपनीकडे किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे ऑपापले ई-मेल नोंदविलेल्या कंपनीच्या सभासदांना टपाली मतदान सूचनेच्या इइलेक्ट्रॉनिक प्रती तसेच खुलासापर विवरण **शुक्रवार, दि. 3 मे, 2024** रोजी पाठविले आहे. टपाली मतदानाची सूचना कंपनीच्या वेबसाईटवर www.glenmarklifesciences.com वर, स्टॉक एक्सचेंज म्हणजे अनुक्रमे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटवर **www.bseindia.com** आणि **www.nseindia.com** येथे आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

एमसीए परिपत्रकांमधील तरतुर्दीच्या अनुषंगाने सभासदांना केवळ दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करता येईल. शुक्रवार,26 एप्रिल, 2024 रोजी सभासद नोंदवहीत/ लाभार्थ्यांच्या यादीत ज्या सभासदांची नावे आहेत त्यांना ई-मतदानासाठी ग्राह्य ु गरण्यात येईल आणि त्या दिनांकास समभागधारकांच्या नावे नोंदणीकृत असलेल्या समभागांच्या भरणा केलेल्या मूल्यावर मतदान अधिकार ठरविण्यात येतील. शेवटच्या (कट-ऑफ) दिनांकास सभासँद नसणारया व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे

कंपनीने आपल्या सर्व सभासदांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड च्या सेवा घेतलेल्या आहेत. सभासदांना विनंती आहे की त्यांनी लक्षात घ्यावे की ई-मतदान **रविवार, दि. 5 मे, 2024 रोजी स. 9.00 वाजता (भाप्रवे)** सुरु होईल आणि सोमवार, दि. 3 जून, 2024 रोजी सायं. 5.00 वाजता (भाप्रवे) संपेल. मंगळवार, दि. सोमवार, दि. 3 जून, 2024 रोजी सायं. 5.00 वाजेनंतर (भाप्रवे) ई-मतदान करता येणार नाही. कंपनीचे सर्व समभाग अमर्त स्वरुपात धारण केलेले आहेत. ज्या सभासदांनी आपले ईमेल ॲडेस नोंदविलेले नाहीत त्यांना विनंती

आहे की त्यांनी आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटच्या माध्यमातून डिपॉझिटरी कडे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात धारण करीत असलेल्य समभागांच्या संदर्भात त्यांची नोंदणी करावी. ईमेल ॲड्रेस नोंविण्यात काही अडचणी/ प्रश्न असल्यास सभासदांनी complianceofficer@glenmarklifesciences.com येथे कळवावे.

ज्या सभासदांनी ईमेल ॲड्रेस नोंदविलेले नाहीत ते ई-मतदानाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावू शकतात यासह ई-मतदानाच्या प्रक्रियेबाबत सचना टपाली मतदान प्रक्रियेत देण्यात आलेल्या आहेत.

कंपनीच्या संचालक मंडळाने केवळ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून टपाली मतदान उचित व पारदर्शक पद्धतीने पार पडावे यासाठी परीनिरीक्षक म्हणून मे. भद्रेश शाह अँड असोशिएट्स, कंपनी सेक्रेटरीजचे **श्री भद्रेश शाह,** कंपनी सचिव (ACS 23847: COP 15957) यांची नियुक्ती केली आहे.

टपाली मतदानाचे निकाल बुधवार, दि. 5 जून, 2024 पर्यंत चौथा मजला, ओआयए हाऊस, 470, कार्डीनल ग्रेशीयस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-400099, भारत येथील कंपनीच्या कॉपोरेट कार्यालयात आणि कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजे www.glenmarklifesciences.com येथे केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या वेबसाईटवर http://www.evoting.kfintech.com येथे प्रदर्शित करण्यात येतील आणि बीएसई लिमिटेड आणि स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संबंधित वेबसाईटवर सुद्धा कळविण्यात येतील.

काही प्रश्न/ तक्रारी असल्यास, आपण https://evoting.kefintech.com च्या 'download' विभागात उपलब्ध असलेले सभासदांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि ई-मतदान युजर मॅन्युअल पाहावे किंवा केफिन यांचेशी 1800 309 4001 (टोल फ्री) वर संपर्क साधावा.

ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेड करिता

रुडाल्फ कोरिया कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

दिनांक : ०३ मे, २०२४ प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे जप्त केली जाईल. राखीव किमतीपेक्षा कमी प्राप्त झालेल्या निविदा नाकारल्या जातील स्वा/- प्राधिकत अधिकारी स्थळ : गुरुग्राम हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड करित

अशोक गणेसन

स्थान : मुंबई

**दिनांक** : 3 में, 2024